

#### **Borosil Limited**

CIN: L36100MH2010PLC292722 Registered & Corporate Office:

1101, Crescenzo, G-Block, Opp. MCA Club, Bandra Kurla Complex,

Bandra (E), Mumbai - 400 051, India.

T +91 22 6740 6300

F +91 22 6740 6514

E borosil@borosil.com W www.borosil.com

December 27, 2024

#### **BSE Limited**

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai - 400 001

**Scrip Code: 543212** 

#### **National Stock Exchange of India Limited**

Exchange Plaza, C-1, Block - G,

Bandra Kurla Complex,

Bandra (East), Mumbai - 400 051

Symbol: BOROLTD

Dear Sirs,

## Sub: Copy of newspaper advertisement - Postal Ballot Notice and other related

information

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement in respect of the Postal Ballot Notice issued by the Company, informing about the process of remote e-voting and other related information, published in today's newspapers i.e. December 27, 2024 in Business Standard (English Language) and Nav Shakti (Marathi Language).

The publication copies are also available on the Company's website at www.borosil.com.

Thanking You.

For Borosil Limited

Anshu Agarwal Company Secretary & Compliance Officer FCS – 9921

Encl: as above

# IndusInd Bank to sell ₹1,573 crore of non-performing microfinance loans

Mumbai, 26 December

rivate sector lender IndusInd Bank is seeking to offload ₹1,573 crore of non-performing microfinance retail loans, amid mounting stress in the microfinance sector. The bank plans to auction these distressed assets to interested entities through a public bidding process.

The bank is looking to offload a portion of non-performing microfinance retail loans from over a million accounts and has invited bids on a full-cash basis (100 per cent cash basis) from entities interested in acquiring these assets, according to the auction document. The reserve price set by the bank for selling the assets is ₹85 crore, which would translate into a recovery of 5.04 per cent.

The bank does not hold any collateral against these loans, as they are unsecured in nature. In its auction doc-



The bank has invited bids on a full-cash basis from entities interested in acquiring these assets

ument, the bank said parties interested in taking part in the auction are requested to intimate their willingness to participate by submitting, in writing, their expression of interest (EOI)...latest by December 30. According to industry insiders, despite the stress in the microfinance industry, there will likely be

banks, provided the price is right. Tentatively, they believe that if banks sell the loan pool at 10 per cent of the outstanding book value, there could be a strong interest from potential buyers.

IndusInd Bank saw its net profit plummet nearly 39 per cent year-onvear (Y-o-Y) owing to higher provisions. The higher provisions were mainly due to rising stress in the microfinance portfolio of the bank. Outstanding slippages. in the microfinance book of the bank stood at ₹2,259 crore at the end of the September quarter (Q2FY25), which was higher than ₹1,998 crore in the June quarter (Q1FY25). As of the September quarter, the bank's microfinance portfolio stood at ₹32,723 crore, accounting for 9 per cent of its total loan book. The portfolio contracted in O2 due to stress in the segment, which adversely impacted the bank's margins.

"Margin is predominantly impacted

the shadow of a balance of

payments crisis, with India

on the brink of a sovereign

Narasimha Rao, ushered in

■ Leader of the Opposition

■ Became India's 14th

2004, and again on

■ As prime minister,

oversaw India's highest

averaging 7.7% and making

India a nearly two trillion-

Right to Education, Right to

growth rate in history,

■ Passed Right to Food,

May 22, 2009

dollar economy

Work, and Right to

Information Acts

Prime Minister on May 22,

in Rajya Sabha (1998-2004)

default. Along with

the era of economic

liberalisation

tribution, almost 1 per cent lower in the balance sheet and it earns around 10-12 per cent more than the average yield on the total assets," the bank's management had said during the analyst call after the banks' Q2 earnings.

An email sent to IndusInd Bank did not elicit any response till the time of going to press. The microfinance sector has been grappling with persistent challenges and obstacles over the past five to six months, resulting in a notable deterioration in asset quality. Industrywide stress in the microfinance sector has built up unchecked credit growth and the issuance of multiple loans to customers on fake voter ID cards among other documents, which resulted in significant overleveraging among borrowers. According to a report by Motilal Oswal, the stress in the MFI sector in the current cycle will last for the whole

# **Jubilant FoodWorks inks** pact to buy Coca-Cola **India products from Apr**

Jubilant FoodWorks has signed a pact with Coca Cola India to purchase its portfolio of sparkling beverage products, a move that will allow the Indian firm to serve Coca Cola and other products of the US giant at the outlets of its franchise restaurant chains such as Domino's Pizza, Dunkin Donuts.

According to an exchange filing, the memorandum of understanding (MOU) will be executed between the two parties beginning April 1.

It comes a fortnight after Coca-Cola's announcement that it had reached an agreement with Jubilant Bhartia Group to sell a 40 per cent stake in its local bottling unit-Hindustan Coca-Cola Holdings.

Coca Cola India has a portfolio of products which include brands like Limca, Sprite, Thums Up among others.

'The company will purchase a portfolio of sparkling beverage products and certain other products from The Coca-Cola Company authorised bottlers, as defined in the MoU," it said in the exchange filing. Jubilant FoodWorks also said in its filing that it will conduct marketing activities for products defined in the MoU.

This move was a part of The Coca-Cola Company's (TCCC's) strategy of refranchising its bottling operations globally as part of its asset-light

# **Gensol secures** ₹897 crore solar project contract

Gensol Engineering on Thursday said it has secured a ₹897-core contract from Renewable

Limited (NTPC REL) for the development of 225 MW grid-connected solar projects.

The project is to be developed on EPC mode at GSECL

Park (Stage-III), Khavda located in the Rann of Kutch, Gujarat, the company said in a regulatory filing.

This contract entails the development of 225MW-AC (alternate current), equivalent to 276 MW DC (direct current), grid connected solar projects.

The total bid value for this project, including operations and maintenance (O&M) for a duration of three years. amounts to approximately ₹897.47 crore, inclusive of taxes and duties. The contract between NTPC REL and Gensol Engineering was executed last

▶ FROM PAGE 1

# Singh steered India to becoming \$2 trn economy

Economic Advisor in the

Finance Ministry (1972)

■ Appointed Secretary

Commission in Geneva

■ Held positions such as

Secretary in the Finance

Ministry, Deputy Chairman

Commission, and Governor

of the Reserve Bank of India

■ Elected as a Member of

the Rajya Sabha in 1991

General of the South

Secretariat

(1987 - 1990)

of the Planning

▶Political career

■ Had a stint at the UNCTAD

Congress leaders Sonia Gandhi and Priyanka Gandhi Vadra rushed to the hospital upon learning of his hospitalisation.

Condoling Singh's death, Prime Minister Narendra Modi posted on X: "His interventions in Parliament were also insightful. As our Prime Minister, he made extensive efforts to people's lives." Recalling their interactions when he was the Gujarat chief minister and Singh the country's prime minister, Modi said they would have extensive deliberations on various subjects relating to governance."

A national mourning of 7 days has been declared, while all government programmes scheduled for Friday have been cancelled. A Cabinet meeting scheduled for tomorrow has also been called off.

Singh presided over a period of unprecedented growth during his tenure as prime minister. Between 2004 and 2014, India witnessed rapid economic expansion, the fastest since Independence, emerging as a nearly \$2 trillion economy. His government was also marked by a series of transformative rights-based legislations, including the Right to Food, Right to Education, Right to Work, and the Right to Information. These initiatives reshaped Indian politics, bring-

"These practices could lead to build-up

of risks, especially during times when col-

laterals for such loans become volatile or

face cyclical downturns," it said. Last year,

the RBI mandated banks to treat top-up

tightening of norms on top-up loans, if

needed. "The Reserve Bank will assess the

need, if any, for additional regulatory inter-

ventions to mitigate the identified risks in

cases of other top-up loans," the report

The regulator may consider further

loans as unsecured

## LIFE AND TIMES

Born on September 26, 1932 in Punjab, Undivided India

#### **▶**Education

- Bachelor's and Master's degrees in Economics from Panjab University (1952-
- Economic Tripos from Cambridge University (1957)
- DPhil in Economics from Oxford University (1962)

#### ▶Early career

- Taught at Punjab University and the Delhi School of Economics
- India as Economic Advisor in the Commerce Ministry

front. Singh's economic legacy,

however, predates his time as

prime minister. As finance min-

ister in the PV Narasimha Rao-

1991, Singh presented a historic

decades of growth. He ended

his Budget speech, which

providers.

■ Promoted to Chief

■ Became finance minister in PV Narasimha Rao's ■ Joined the Government of cabinet in June 1991 ■ On July 24, 1991, presented his first Budget – a game changing one — in

Regulator may consider tightening norms on top-up loans

Gold loans also came under scrutiny,

with the RBI report pointing to "several

irregularities" in loans against gold orna-

ments and jewellery. Lenders have been

asked to closely monitor their gold loan

portfolios and improve oversight of out-

sourced activities and third-party service

The RBI called for a deeper examina-

tion of the private credit market, noting

that while the size of such firms and the

resources raised remain limited, the inter-

whose time has come. I suggest to this august House that the emergence of India as a major economic power in the world happens to be one such idea.'

led Congress government in Born on September 26, 1932, Budget that liberalised India's in Gah in West Punjab, now in economy, paying the way for Pakistan, Singh migrated to India during the Partition. He earned his Bachelor's and unleashed the reforms, with the Master's degrees in Economics words of Victor Hugo: "No from Panjab University in 1952 ing inclusive growth to the fore-power on earth can stop an idea and 1954, respectively, followed economic advisor in the

linkages between private credit firms, cent by September 2024.

**BS SUDOKU** 

by an Economic Tripos at Cambridge University (1957) and a D.Phil in Economics from Oxford University (1962).

banks, and NBFCs "could give rise to sys-

temic concerns, along with the possibility

of regulatory arbitrage to circumvent reg-

ulations". In the broader retail loan seg-

ment, gross NPAs stood at 1.2 per cent as

of September 2024, the lowest among sec-

tors. Agriculture had the highest GNPA

improvement, with GNPA ratios dropping

from 5.8 per cent in March 2023 to 3.6 per

cent in March 2024 and further to 2.7 per

Education loans saw a notable

#4464

ratio at 6.2 per cent.

Singh's career spanned academia and public service. He taught at Panjab University and the Delhi School of Economics before joining the government as economic advisor at the commerce ministry in 1971. He was then promoted as chief

finance ministry in 1972.

After a short stint at the UNCTAD Secretariat, he was appointed secretary general of the South Commission in Geneva from 1987-1990. In addition, Singh also held the positions of secretary in the finance ministry, deputy chairman of the Planning Commission, governor of the Reserve Bank of India, advisor to the prime minister, and chairman of the University Grants


Commission. In Parliament, Singh was a Rajya Sabha member from 1991 to 2024 and Leader of the

Opposition from 1998 to 2004. In 2004, Singh became prime minister as a surprise consensus candidate after the Congress emerged as the singlelargest party and formed a coalition government. His tenure saw Congress achieve its best electoral performance in two inspire generations.

decades during the 2009 elections, bagging 206 seats — a victory attributed to his leadership. In his stint as the PM in 2009. Singh emerged as a global statesman with US President Barack Obama stating that he considered Singh his "guru".

Singh was awarded the Padma Vibhushan in 1987 and received international accolades, including the Euro Money Award for Finance Minister of the Year in 1993 and the Asia Money Award in 1993 and 1994. He was given the Jawaharlal Nehru Birth Centenary Award of the Indian Science Congress in 1995.

Remembered for his humility, integrity, and intellect, Singh leaves behind a legacy of economic transformation and dedicated public service. His softspoken demeanour steadfast vision continue to



**Kothari Hosiery Factory Private Limited** 29, Strand Road, Mohta House 2nd Floor, Kolkata 700001 | P 84208 26999

#### **BOROSIL**<sup>®</sup> **BOROSIL LIMITED**

CIN: L36100MH2010PLC292722 Regd. Office: 1101, 11th Floor, Crescenzo, G-Block, Opp. MCA Club, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 Phone: 022-6740 6300 Fax: 022-6740 6514

Website: www.borosil.com Email: bl.secretarial@borosil.com

## **POSTAL BALLOT NOTICE**

Notice is hereby given to the Shareholders of Borosil Limited (the "Company") pursuant to the provisions of Sections 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (the "Act"), read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the "Rules"), Secretarial Standard-2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2") read with the applicable circulars issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") and Ministry of Corporate Affairs in this regard ("MCA Circulars") and other applicable laws, rules, regulations (including any statutory amendment(s), modification(s) or re-enactment (s) thereof for the time being in force), that the Company is seeking approval of the Shareholders on the following Special Resolutions as set out in the Postal Ballot Notice dated **December 26, 2024 (the "Postal Ballot Notice")** through Postal Ballot by way of remote electronic voting process ("remote e-voting facility") only:

2	Re-appointment of Mr. Kewal Handa (DIN: 00056826) as an Independent Director of the Company				
3	Re-appointment of Mr. Kanwar Bir Singh Anand (DIN: 03518282) as an Independent Director of the Company				
4	Re-appointment of Mrs. Anupa Sahney (DIN: 00341721) as an Independent Director of the Company				
In compliance with the MCA Circulars, the Company on Thursday, December 26, 2024, has sent the Postal Ballot Notice by e-mail only to those Shareholders whose names appear in the Register of Members/Register of Beneficial Owners as on Friday, December 20, 2024					

**Particulars** 

Appointment of Mr. Adarsh Menon (DIN: 10805162) as an

("Cut-Off Date") maintained by the Company's Registrar and Transfer Agent / Depositories and whose e-mail addresses are registered with the Company / the Company's Registrar and Transfer Agent / Depository Participants / Depositories. Physical copy of the Postal Ballot Notice along with postal ballot form and pre-paid business reply envelope have not been sent to the Shareholders for this Postal Ballot.

Detailed procedure and instruction for the remote e-voting is provided in the Postal Ballot Notice. The remote e-voting period commences at 9:00 a.m. (IST) on Friday, December 27, 2024, and ends at 5:00 p.m. (IST) on Saturday, January 25, 2025. The Company has engaged the services of the National Securities Depository Limited ("NSDL") as the authorised agency to provide remote e-voting facility. The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Once the vote on a Resolution(s) is casted by a Shareholder, a Shareholder shall not be allowed to change it subsequently. Voting rights of the Shareholder shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-Off Date. The Shareholders are requested to provide their assent or dissent through the remote e-voting only. A person who is not a Shareholder as on the Cut-Off Date shall treat the Postal Ballot Notice for information purpose only. The Shareholders holding shares in physical form or shareholders who have not registered their email addresses may also exercise their voting rights by following the instructions provided in the Postal Ballot Notice

The Postal Ballot Notice is available on the Company's website at www.borosil.com, on the websites of Stock Exchanges, i.e. BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. The Board of Directors have appointed Mr. Dhrumil M. Shah, holding

Certificate of Practice No. 8978 or failing him, Mr. Dhiraj Ravindra Palav, holding Certificate of Practice No. 26159, of M/s. Dhrumil M. Shah & Co. LLP, Practicing Company Secretaries, Mumbai, as Scrutiniser for conducting the Postal Ballot remote e-voting process, in a fair and

announced within the time stipulated under the applicable laws and will be hosted on the Company's website at <a href="www.borosil.com">www.borosil.com</a> and on the website of NSDL at <a href="www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a> and will also be available on the website of Stock Exchanges i.e. BSE and NSE at <u>www.bseindia.com</u> and <u>www.nseindia.com</u> respectively. The

In case of any queries, the Shareholders may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the download section of <a href="https://www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a> or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager – NSDL, 3<sup>rd</sup> floor, Naman Chamber, Plot C-32, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051 or send an email to evoting@nsdl.com or call

By order of the Board of Directors

Anshu Agarwal Date: December 26, 2024 Membership No.: FCS - 9921

### ///Sterlite Power **Sterlite Power Transmission Limited** Registered Office: 4th Floor, Godrej Millennium, 9, Koregaon Road,

Pune, Maharashtra - 411001, India Corporate Office: DLF Cyber Park Tower-B, 9th Floor, Udvog Vihar Phase-III, Sector-20, Gurugram, Haryana-122008 CIN: U74120PN2015PLC156643 | Phone: +91- 124-4562 000 | Fax: 0124-4562075 Email: secretarial.grid@sterlite.com | Website: www.sterlitepower.com

NOTICE TO MEMBERS/SHAREHOLDERS **NOTICE** is hereby given that pursuant to and in compliance with the provisions of Sectior 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (the "Act")

read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 201 (the "Rules"), and in accordance with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs (the "**MCA**") for holding the general meetings / conducting postal ballo through e-voting vide General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020; 17/2020 dated April 13, 2020: 22/2020 dated June 15, 2020: 33/2020 dated September 28, 2020: 39/2020 dated December 31, 2020; 10/2021 dated June 23, 2021; 20/2021 dated December 08 2021; 03/2022 dated May 05, 2022; 11/2022 dated December 28, 2022 and 09/2023 dated September 25, 2023; and 09/2024 dated September 19, 2024 (the "MCA Circulars") Secretarial Standard - 2 issued by the Institute of Company Secretaries of India and othe applicable Laws and Regulations, if any, including any statutory modification(s) or n force, a postal ballot notice dated Thursday December 26, 2024 ("the Postal Ballot Notice") seeking Members'/Shareholders consent on the business set out in the Postal Ballot Notice has been dispatched, by e-mai only, to the Members/Shareholders whose names appear on the Register of Members/List of Beneficial Owners (collectively the "Members/Shareholders") as received from the National Securities Depositories Limited and/or Central Depositories Services (India Limited ("the Depositories") as on Friday, December 20, 2024, ("the cut-off date"). The Company has completed the dispatch of notice on Thursday, December 26, 2024. A copy of the Postal ballot Notice is also available on the website of the Company (https://www.sterlitepower.com/downloads) and the website of Link Intime India Private Limited ("Link Intime"): https://instayote.linkintime.co.in.

Please note that in compliance with the MCA Circulars, the Company has sent the Postal Ballot Notice along with the explanatory statement, in electronic form only, to the Members/Shareholders as on the cut-off date, who have registered their e-mail address with the Company or the Depository Participant. Physical copies of the Postal Ballot Notice and pre-paid business reply envelopes are not being sent to the Members/Shareholders for this Postal Ballot.

n compliance with the provisions of Section 108, 110 and other applicable provisions of the Act and MCA Circulars, the Company has provided only the remote e-voting facility to its Equity Shareholders, to enable them to cast their votes electronically. The Equity Shareholders can vote only through the remote e-voting process. However, the Preference Shareholders' can vote through Ballot paper, on the resolutions placed pefore the Company which directly affect the rights attached to the preference shares. The Company has engaged the services of Link Intime, for providing e-voting facility to all its Equity Shareholders. Further, the Board of Directors has appointed Ms. Mehak Gupta, proprietor of Mehak Gupta & Associates, Practicing Company Secretaries, as the scrutinizer to this postal ballot process ("the **Scrutinizer**").

To enable participation in the remote e-voting process by those Members/Shareholders who have not registered their e-mail address with the Company or the Depository Participant, the Company has made appropriate arrangements with Link Intime India Private Limited for registration of e-mail addresses, in terms of the MCA Circulars. The rocess for registration of e-mail addresses is as under:

Members/Shareholders who have not registered their email address and in consequence, the Postal Ballot Notice and e-voting instructions cannot be serviced, may temporarily get their email address and mobile number registered with Link Intime, by accessing the link: https://instavote.linkintime.co.in Members/Shareholders are requested to follow the process as guided to capture the email address and mobile number for sending the soft copy of the notice and e-voting instructions along with the User ID and Password. In case of any queries, member may write to enotices@linkintime.co.in.

Alternatively, Member/Shareholder may send an email request at the email ID enotices@linkintime.co.in and secretarial.grid@sterlite.com along with scanned copy of the signed request letter providing the email address, mobile number, selfattested PAN copy and Client Master copy in case of electronic folio and copy of share certificate in case of physical folio for sending the notice of postal ballot and the

e-voting instructions Detailed instructions and information relating to e-voting process is set out in the Postal

Ballot Notice dispatched to the Members/Shareholders. Facility to exercise e-voting by means of postal ballot, will be available during the following period Commencement of Voting : Friday, December 27, 2024, 09:00 Hours IST

: Saturday, January 25, 2025, 17:00 Hours IST Members/Shareholders are requested to cast their vote not later than Saturday, January 25, 2025, 17:00 Hours IST to be eligible for being considered, failing which it will be strictly considered that no vote has been received from the Members/Shareholders Voting rights shall be reckoned on the paid-up value of shares registered in the name o

Members/Shareholders as on the cut-off date

The results of the voting by postal ballot (along with Scrutinizer's Report) will be announced by the Chairman, or such other person duly authorized by the Chairman on or before Saturday, February 01, 2025, by displaying on the website of the Company (https://www.sterlitepower.com/downloads), and Link Intime India Private Limited ttps://instavote.linkintime.co.in and at the Registered Office and the Corporate Office of

For any grievances or query, Members/Shareholders may write to the Company Secretary at secretarial.grid@sterlite.com or contact the Link Intime India Private Limited at toll free No. +91-022-4918 6000 and enotices@linkintime.co.in.

By Order of the Board of Directors of the Compan For Sterlite Power Transmission Limited

> Ashok Ganesan Company Secretary FCS - 5190

# Signs of capital formation growth rebounding early in H2 of FY25: FinMin

attributed the slowdown in investment impulse that will GDP growth during the second quarter to a softening of public ahead," the monthly review capex and private capex levels being affected by global uncer- ernment expects the overseas tainties, excess capacity, and inflows into India will gain fears of dumping.

from all economic stakeholders to

The govt growth," the report expects added. the overseas The review inflows into noted that the India will gain strength of the US dollar and momentum a

rethink on the path of policy rates in the United the government is hopeful that States have put emerging market currencies under pressure and this will weigh on the minds of monetary policymakers in emerging econ-

omies, including India. said that there are signs of capformation growth rebounding early in H2 of FY25, with the Union govern-

"The order books of infrasgrew sharply in FY24 and H1 ups are increasing globally.


The finance ministry also of FY25, indicating a pent-up play out in the quarters said. Going forward, the govmomentum, driven by robust "Sustaining growth will macroeconomic fundamenrequire a deeper commitment tals, improved industrial out-

put, and productionlinked incentive schemes that are likely to attract more foreign players despite ongoing geopolitical challenges. With a positive

farm sector outlook, food price pressures will decline gradually. While the downward trend in international crude oil prices is a positive factor for domestic inflation, the review said that Going forward, the review elevated global edible oil

The finance ministry added that India can harness its growing AI ecosystem to ment capex picking up pace. attract additional investments and foster innovation at a time tructure and capital goods when investments in AI start-

prices remain a risk.



SOLUTION TO #4463

2			5					
9	5	3	8	1	4	6	7	2
4	7	1	9	6	2	3	5	8
					9			
6	8	9	7	2	1	4	3	5
7								
3	9	4	2	7	6	5	8	1
5	2	7	1	4	8	9	6	3
8	1	6	3	9	5	2	4	7

Hard:  $\star\star\star\star$ Solution tomorrow

#### **HOW TO PLAY** Fill in the grid so

that every row, every column and every 3x3 box contains the digits 1 to 9

The results of the Postal Ballot by remote e-voting facility will be

Company Secretary and Compliance Officer Place : Mumbai Date: December 26, 2024

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या टाट्यांच्या खरेपण किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ला घेण्याबाबत वाचकांना सूचवण्यांत येते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भमिका असणार नाही.

#### **Get prediction sitting** at home with Palm Print

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work, honor, sorrow, illness, etc.

> R. R. Mishra Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press

> Whatsapp & Mobile 9820113194

#### **CHANGE OF NAME**

Collect the full copy of Newspaper

I, MANISHKUMAR BHARATBHAI R/O 302, TOWER 7 PHASE 2 CLUSTER 4, MYCITY, USARGHAR, DOMBIVLI EAST, KALYAN, THANE, MAHARASHTRA 421204 HAVE CHANGED MY NAME TO MANISHKUMAR BHARATBHAI PATEL AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM RISHABH ARUN TIWARI TO RISHABH ARUN KUMAR TIWARI AS PER AADHAR CARD NO. 5183 7831 3273. CL- 134 ANNUSAYA IS LEGALLY WEDDED SPOUSE OF NO 14237720Y EX HAV SAWANT RAMCHANDRA DADU, PRESENTLY RESIDENT AT B- 1601, B WING, SKYLINE SPARKLE, BHANDUP VILLAGE ROAD, NAHUR (WEST) MUMBAI- 400078 HAVE CHANGED MY NAME FROM ANNUSAYA TO ANUSAYA RAMCHANDRA SAWANT AS PER RAMCHANDRA SAWANT AS PER AFFIDAVIT DATED 24/12/2024. CL- 156 I HAVE CHANGED MY NAME FROM LAXMI NIGAM TO LAKSHMI DEVI NIGAM AS PER AFFIDAVIT. CL- 201

CHANGED MY NAME TO HARVINDER MANJOT BINDRA. CL- 210 SURNAME CHANGED OLD NAME: VENKATESHWARAN KUMAR PADUGRAMMAM NEW NAME : VENKATESHWARAN KUMARIYER. CL-284

, HARVINDER KAUR BINDRA, RESIDING

AT FLAT NO. 3402, 34TH FLOOR, DOSTI AMBROSIA, DOSTI ACRES, S.M. ROAD, WADALA (E) MUMBAI- 400037, HAVE

#### **CHANGE OF NAME**

OMPRAKASH

PER DOCUMENTS.

I P SNEHA REDDY DAUGHTER OF MR. PADMANABHA REDDY AND MRS. H

VINUTHA, R/O AIROLI, NAVI MUMBAI. HAVE CHANGED/ CORRECTED MY NAME

FROM SNEHA P. REDDY & P SNEHA

REDDY (BOTH NAMES) TO SNEHA PADMANABHA REDDY (REGISTRATION

NO. M- 24210024) VIDE MAHARASHTRA GOVERNMENT GAZETTE YEAR 10,

ISSUE NO. 0 (39), DATED 26 SEPTEMBER TO 02 OCTOBER 2024 AND

VIDE AFFIDAVIT NO. 83646 SR NO. 13114 CUM DECLARATION DATED

20TH DECEMBER 2024 UNDERSIGNED BY THE EXECUTIVE MAGISTRATE,

I HAVE CHANGED MY NAME FROM SHILPA SUBHASH WARANG TO ASMITA RAJESH PEDNEKAR AS

ASMITA RAJESH PEDNEKAR AS PER DOCUMENTS. CL- 701

HAVE CHANGED MY NAME FROM

BRAJENDRA KUMAR TO - BRAJENDRA KUMAR GAUTAM AS PER MAHARASTRA

24307654 DATED DEC 19-25 2024. CL- 712

I HAVE CHANGED MY NAME FROM

CHANDAN ARVIND MARU TO CHANDAN

ARVIND SHAH AS PER GAZETTE (M

HAVE CHANGED MY NAME FROM

MUSHAB NAZRUL KHAN TO MUSHAB NAZRUL ISLAM KHAN (GAZATTE

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAISTA SAMAD SHAIKH (OLD NAME)

TO SHAHISTA KAREEM SHAIKH (NEW

NAME) AS PER DOCUMENT. CL- 990

HAVE CHANGED MY NAME FROM

TARANA GOUS MUJAWAR TO NILOFAF

SAMEER NAIKWADI AS PER GOVT. OF

I HAVE CHANGED MY NAME FROM

JAMNA KAMLESH PATEL TO JAMUNA

KAMLESH PATEL AS PER GOVT. OF

I HAVE CHANGED MY NAME FROM SALIM NOORJI PRASALA TO SALIMBENTO

I HAVE CHANGED MY NAME FROM

MAREDIA NAJMABAHEN MUBARAK TO MAREDIA NAJMA MUBARAK AS PER

MAHARASHTRA GAZETTE

MAHARASHTRA GAZETTE

NO M - 24307114).

(M-24233720).

(M-24307972).

DOCUMENTS.

**BOROSIL**°

बोरोसिल लिमिटेड

CIN: L36100MH2010PLC292722

**नोंदणीकत कार्यालय :** ११०१, ११ वा मजला, क्रीसेन्झो, जी-ब्लॉक,

एमसीए क्लब समोर, वांद्र-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई -४०००५१.

फोन क्र. : (0.97) ६७४०६३०० फॅक्स क्र. : (0.97) ६७४०६५१४

वेबसाईट: www.borosil.com ई-मेल: bl.secretarial@borosil.com

पोस्टल बॅलट सूचना

बोरोसिल लिमिटेङच्या ("कंपनी") भागधारकांना सूचना ह्याद्वारे देण्यात येत आहे की कंपनी कायदा

२०१३ ("अधिनियम") च्या कलम १०८, ११० आणि अन्य लागू असलेल्या तरतूदी, सह वाचल्या

जाणाऱ्या कंप्रन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियमावली, २०१४ **("नियमावली")** च्या नियम २०

आणि २२, सर्व साधारण सभांच्या संदर्भात इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज द्वारे जारी करण्यात

आलेले सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड ("एसएस-२") सह वाचल्या जाणाऱ्या भारतीय प्रतिभूती आणि विनिमय

मंडळ **("सेबी")** आणि ह्यासंदर्भात निगम कामकाज मंत्रालय **("एमसीए")** द्वारे जारी करण्यात आलेली

परिपत्रके आणि अन्य लागू असलेले कायदे, नियम, नियमावली (कोणत्याही वैधानिक फेरफार,

बदल(लां) सह किंवा पुर्निधेनियम(ने) त्यामध्ये, सध्या अंमलबजावणी होत असलेल्या सह) अनुसार

पोस्टल बॅलट नोटीस दिनांकित **डिसेंबर २६, २०२४ ("पोस्टल बॅलट नोटीस")** मध्ये देण्यात आलेल्या

विशेष ठरावांवर कंपनी त्यांच्या सभासदांची सहमती केवळ इलेक्ट्रॉनिक व्होटिंग प्रक्रीयेद्वारे ("रिमोट

कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून श्री. आदर्श मेनन (डीआयएन: १०८०५१६२)

कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून श्री. केवल हांडा (डीआयएन: ०००५६८२६)

कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून श्रीमती अनुपा साहनी (डीआयएन: ००३४१७२१)

एमसीए परिपत्रकांच्या अनुपालनार्थ कंपनीने **गुरुवार,२६ डिसेंबर २०२४** पोस्टल बॅलट सूचना

केवळ ई–मेल द्वारे अशा सभासदांना ज्यांची नावे सभासदांची नोंदवही / कंपनीचे निबंधक आणि

शेअर ट्रान्स्फर एजंटस / डिपॉझिटरीज द्वारे राखल्या जाणाऱ्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीमध्ये

शुक्रवार, डिसेंबर, २०, २०२४ ("कट ऑफ दिनांक") अनुसार आलेली आहेत आणि ज्यांनी

ऱ्यांच्या ई–मेल आयडीची नोंदणी कंपनी / कंपनीचे निबंधक आणि शेअर ट्रान्स्फर एजंटस /

डिपॉझिटरीज ह्यांच्याकडे केली आहे त्यांना पाठवली आहे. सदर पोस्टल बॅलटकरीता समभाग

रिमोट ई-व्होटिंगसाठी तपशिलवार प्रक्रिया आणि सूचना पोस्टल बॅलट सूचनेमध्ये नमूद

करण्यात आले आहेत. रिमोट ई-व्होटिंग कालावधी **शुक्रवार, डिसेंबर २७, २०२४ रोजी स.** 

o९:oo वा. (भाप्रवे) पासून सुरु होईल आणि शनिवार, जानेवारी २५, २०२५ रोजी सायं.

oy:oo वा. (भाप्रवे) समाप्त होईल. कंपनीने रिमोट ईव्होटिंग सुविधा उपलब्ध करून

देण्यसाठी अधिकृत एजन्सी म्हणून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)

ह्यांच्या सेवाची नियुक्ती केली आहे. रिमोट ई-व्होटिंग उपरोक्त नमूद कालावधी आणि

एनएसडीएलद्वारे अकार्यक्षम करण्यात येईल. भागधारकांद्वारे ठरावांवर एकदा मतदान

झाल्यानंतर भागधारकांना परत ते बदलता येणार नाही. भागधारकांच्या मतदानाचा अधिकार

त्यांनी कट ऑफ दिनांका अनुसार कंपनीच्याभरणा करण्यात आलेल्या भांडवलाच्या प्रमाणामध्ये

निश्चित करण्यात येतील. भागधारकांना त्यांची सहमती किंवा असहमती केवळ रिमोट

ई-व्होटिंगद्वारेच कळवता येईल. कोणीही व्यक्ती जी कट ऑफ दिनांकानुसार कंपनीची सभासद

नाही त्यांना सदर पोस्टल बॅलट सूचना केवळ माहितीसाठीच असल्याचे समजावे. प्रत्यक्ष

स्वरूपात भागधारणा करणारे किंवा भागधारक ज्यांनी त्यांच्या ई–मेल आयडीची नोंद अद्याप

केलेली नाही त्यांनादेखील पोस्टल बॅलट सूचने मध्ये नमूद करण्यात आलेल्या खालील

पोस्टल बॅलेट सूचना कंपनीच्या <u>www.borosil.com</u> ह्या वेबसाइटवर आणि येथे स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर, म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नेंशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया

लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> वेबसाइटवर अनुक्रमे

संचालक मंडळाने पोस्टल बॅलट रिमोट ई-व्होटिंग प्रक्रिया नि:पक्ष आणि पारदर्शी पद्धतीने

होण्यासाठी छाननीकर्ते म्हणून मे. धुमिल एम. शाह अँड कं. एलएलपीच्या श्री धुमिल एम. शहा, धारण केलेला प्रॅक्टिस प्रमाणपत्र क्र. ८९७८ किंवा त्यांच्या गैरहजेरीमध्ये श्री. धीरज रविंद्र पालव,

रिमोट ई-व्होटिंगद्वारे पोस्टल बॅलटचा निकाल लागू असलेल्या कायद्याच्या तरतुदीमध्ये

विहित करण्यात आलेल्या कालवधीमध्ये जाहीर केले जातील आणि कंपनीच्या

www.borosil.com वर आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com

वेबसाइटवर) प्रसिद्ध केले जाईल आणि स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल जसे

की बीएसई आणि एनएसई अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com. तसेच निकाल एकाच वेळी स्टॉक एक्सचेंजला कळवले जातील आणि कंपनीच्या नोंदणीकृत /

कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, भागधारक सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्य्)

आणि <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाउनलोड विभागांतर्गत उपलब्ध सदस्यांसाठी

ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकतात किंवा सुश्री पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक,

यांना विनंती पाठवू शकता – एनएसडीएल, ३ रा मजला, नमन चेंबर, प्लॉट सी-३२, जी-ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१ किंवा

संचालक मंडळाच्या आदेशांद्वारे

सभासद क्र.: एफसीएस - ९९२१

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

अंशू अगरवाल

evoting@nsdl.com वर ईमेल पाठवा किंवा ०२२-४८८६७००० वर कॉल करा.

आणि एनएसडीएल वेबसाइटवर <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध आहे.

धारण केलेला प्रॅक्टिस प्रमाणपत्र क्र. २६१५९ ह्यांची नियुक्ती केली आहे.

कॉर्पोरेट कार्यालयात देखील प्रसिद्ध केले जातील.

ठिकाण: मुंबई

दिनांक: डिसेंबर २६, २०२४

सचनांच्या द्वारे त्यांच्या मतदानाचा अधिकार बजावता येईल.

धारकांना पोस्टल बॅलट फॉर्म आणि पी—पेड. व्यवसाय उत्तर लिफाफा पातविण्यात आलेली नाहीत

कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून श्री. कन्वर बिर सिंग आनंद

(डीआयएन: ०३५१८२८२) ह्यांची पुनर्नियुक्ती

**ई-व्होटिंग सुविधा'')** पोस्टल बॅलटमाध्यमातून प्राप्त करू इच्छित आहे.

ह्यांची पुनर्नियुक्ती.

ह्यांची पुनर्नियुक्ती

GOVERNMENTS GAZETTE NO-

THANE, MAHARASHTRA.

I HAVE CHANGED MY NAME FROM HETAL SHAILESH GOHIL TO HETAL JAYENDRA GOHIL, AS PER GOVT MAHARASHTRA GAZETTE NO. (M- 24269540) DATED NOVEMBER 2024. CL- 301 I HAVE CHANGED MY NAME FROM TANVINDERKAUR UPKAR RAJPUT/ TANVINDER KAUR RAJPUT / TANVINDRA KAU RAJPUF TO TANVINDER KAUF KAUR UPKARSINGH RAJPUT AS PER MY DOCUMENTS. CL- 401 IPKARSINGH I HAVE CHANGED MY NAME FROM KEVIN MOHANBHAI GALA (OLD NAME) TO KEVIN MOHANLAL GALA (NEW NAME) AS PER DOCUMENT. CL- 501 I HAVE CHANGED MY NAME FROM ASHOK KUMAR SINGH TO ASHOK KUMAR SHRIPATI SINGH AS PER GAZETTE NO: (M- 24316672). CL- 564 HAVE CHANGED MY NAME FROM ROMEO YESDAS ANTHONY TO ROMEO YESUDAS ANTHONY AS PER GAZETTI NO: (M- 24312585). CL- 564 A HAVE CHANGED MY NAME IOM JHANWAR MADHULIKA MPRAKASH (OLD NAME) TO ADHU DINESH MUNDHRA AS

CL- 601

CL- 696

CL- 901

CL-991

CL-991 A

CL-991 B

आत निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या रामा गोविंद सदन, देशमुख आळी नं. २, डोंगरपाडा, विरार (पश्चिम), तालुका वसई, जिल्हा पालघर, पिन - ४०१३०३ या पत्त्यावर योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह कळवावा. अन्यथा तसा हक्क हितसंबंध नाही असे समजून विक्रीचा व्यवहार पूर्ण केला जाईल. सही/

(ॲड्. पंढरीनाथ पांडुरंग पाटील) खरेदीदारांचे वकील

## PUBLIC NOTICE

यादारे सर्व संबंधीतास कळविण्यात येते की. १) श्रीमती नगमा सलीम सय्यद, २) श्रीमती समिना सैइफुद्दीन कपाडीया, ३) श्री. सलीम अहमद अली सय्यद, ४) श्री. इब्राहीम सैइफुदीन कपाडीया सर्व राहणार -नालासोपारा, तालुका वसई, जिल्हा पालघर यांनी त्यांचे मालकीची व कब्जेवहीवाटीची गाव मौजे दहिसर तर्फे मनोर, तालुका पालघर, जिल्हा पालघर येथील सर्वे नंबर २६, हिस्सा नंबर २, क्षेत्र हे.आर. ०-५०-१० आकारणी रु. २.५० पैसे या मिळकतीपैकी क्षेत्र हे.आर. ०-३०-०० ही जमीन मिळकत माझे अशिलास कायमची विकण्याचे ठरविले आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाही इसमांचा, व्यक्तीचा, गहाण, दान, दावा, वारसा, वहीवाट, विश्वस्त, बोजा, विक्री, कुळारग, अदलाबदल, कब्जा वा अन्य हक्क, हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांचे

जाहीर सूचना

abandoned or given up and of no legal effect SCHEDULE OF THE PROPERTY BUNGALOWS, ANDHERI WEST, MUMBAI -400 053. CTS NO. 1368-B-1 OF VILLAGE

Ceasar Road, Andheri West, Mumbai - 58.

# 1/3rd ownership rights each).

charge, encumbrance, mortgage, gift, lease, maintenance, hypothecation, lien, inheritance, injunction or otherwise is/are hereby required to make the same known to the undersigned at the below mentioned publication of the notice IN WRITING along with the documentary evidence, IF ANY failing which my client will proceed to complete all the legal formalities required to be completed to purchase the PREMISES mentioned in the schedule below without any reference to any claim/s and any claim/s if any arising after 14 days from the date of publication of this notice, will be considered as waived.

# Can Fin Homes Ltd (Sponsor: CANARA BANK)

१०१, पहिला मजला, ओम सुप्रीम इमारत, डी-मार्टच्या जवळ, कल्याण (पश्चिम) - ४२१३०१ ईमेल: Kalyan@canfinhomes.com दूर. क्र.: ०२५१२३०४०४० मोबा. क्र.: ०७६२५०७९२१८ सीआयएन: एल८५११०केए१९८७पीएलसी००८६९९

#### कब्जा सूचना

गुंतवणूकदारांच्या माहितीसाठी एक प्रशिक्षण आणि

शनिवार, 28 डिसेंबर 2024; सायंकाळी 5:00 वाजल्यापासून.

होटल पार्ले इंटरनेशनल, विले पार्ले पूर्व, मुंबई, महाराष्ट्र.

नोंदणी करण्यासाठी, कृपया कॉल कराः संदीपन दास, मोबाइलः 85949 25209.

वॉक-इनला परवानगी दिली जाणार नाही.

J HDFC

म्यचअल फंडातील गंतवणक बाजारातील जोखमींच्या अधीन असते. योजनेशी संबंधित सर्व दस्तावेज काळजीपूर्वक वाचावेत

निम्नस्वाक्षरीकार हे **कॅन फिन होम्स लि. चे प्राधिकत अधिकारी** या नात्याने दि सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि सदर ॲक्ट आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या अन्वये अधिकारांचा वापर करून दिनांक **०१-**०२-२०२४ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री/सौ. सुगुना महेश्वरम (स्वर्गीय निर्मला महेश्वरम **यांची आई) आणि श्री. राहुल सुदर्शन महेश्वरम (हमीदार)** आणि सर्व इतर कायदेशीर वारसदार यांन सुचनेतील नमृद रक्कम म्हणजेच **रु. १३,००,०००/- (रुपये तेरा लाख मात्र)** सह वसुलीच्या दिनांकापर्यंतचे सांपारिर्वेक दराने पुढील व्याजाची परतफेड सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्यास सांगण्यात

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने. यादारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सचन . एयात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३ (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करूरे ह्या २० **डिसेंबर**. २०२४ रोजीस घेतला.

तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुर्दीनुसार कर्जदारां

सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **सीएफएचएल**च्या रक्कम **रु. १३,००,०००/- (रुपये तेरा लाख मात्र)** आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील.

#### स्थावर मिळकतीचे विवरण

लॅट क्र. ६०६, ६वा मजला, ए विंग, माऊली आरंभ, स. क्र. ०२, हिस्सा क्र. १०ए, गाव माणगाव, डोंबिवली (पू), ता. - कल्याण, जि. ठाणे - ४२१२०१ उत्तरेला: फ्लॅट क्र. ६०५ पूर्वेला: लिफ्ट

स्थळ: कल्याण

कॅन फिन होम्स लि.

#### ज्या अर्थी.

इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) सिक्योरिटाइजेशन ॲण्ड रिकन्सटक्शन ऑफ फायनान्शियल असेटस ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट. 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 19.03.2024 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 1,50,140.53 (रूप<mark>ये एक लाख पन्नास हजार एकशे</mark> चाळीस आणि त्रेपन्न पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHEKAL00513376 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 19.03.2024 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी,सूचना कर्जदार **सतीश गिरीधर कोहळे आणि रत्ना सतीश कोहळे** यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002

<mark>कायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते</mark>) ची कर्ज आकारणी रू. 1,50,140.53 (रूपये एक लाख

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण् यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे

फ्लॅट क 9 ज्याचे चटर्ड क्षेत्र 31.05 स्क्वे मीटर्स तिसऱ्या मजल्यावर विंग-ई इमारत क 01 मिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकल्पात, दहिवली गावात वसलेले, अकुर्ले रोड, तालुका कर्जत, रायगड-410101. महाराष्ट्र

> सही/ अधिकृत अधिकारी

तारीख: 24.12.2024 सम्मान कॅपिटल लिमिटेड

वरळी नाका शाखा: – रेडी मनी टेरेस, डॉ. ए बी रोड,

upnb पंजाब नैशनल बैंक punjob notional bank

वरळी नाका. मंबई ४००१८

र: २४९३१५६१/६२. २४९३

फॅक्स: २४९३८३५२, ईमेल:- mo0564@pnb.co.in

# कर्जदार/हमीदारांना सूचना

आता तुलिजाल्ला पिन ७०००३९ पश्चिम बंगाल.

इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना संदर्भ : खाते क्र. ०५६४००एनसी०००६०३०५ श्री. राजेश चक्रबर्थी यांना दिलेली पतसुविधा

मौझा धापा, प्लॉट क्र. १४७, जे एल क्र. २ तैझी क्र. १७३, कलकत्ता पालिका नगरपरिषद, जि. साऊथ परंगास

मजूर/ घतलेले पत सुविधा	राजास उवरात थकात (०४.११.२०२४ दिनांक)	राजीस नांद कलेल व्याज (दिनांक ०४.११.२०२४)	राजीस एकूण थकीत (०४.११.२०२४)
टर्म लोन टीएलपीएचएल- हाऊसिंग लोन पब्लिक	रु. २,२७४१०.४५	रु. २,४१,५५४.४५	रु. ८२,२८,२३४.६६
व्याज आणि मुद्दल कर	र्न यांच्या विनाप्रदानामुळे खाते	रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया	मार्गदर्शक तत्त्वानुसार

३०.१०.२०२४ (दिनांक) रोजीस नॉन - परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. बँकेला देय असलेली रक्कम आहे **०४.११.२०२४ रोजीस रु. ८२२८२३४.६६ (रुपये ब्याऐंशी लाख** अ**दावीस हजार दोनशे चौतीस आणि सहासष्ट पैसे मात्र)** सह संपूर्ण प्रदानापर्यंत व्याज (ह्यानंतर ''तारण

वरील सदर सुविधेच्या अंतर्गत थकीत रकमेच्या तारणासाठी तुम्ही खालील मिळकत/मत्तेच्या संदर्भात इतर गोष्टींसह तारण हितसंबंध निर्माण केले आहेत.

norme and reference and reference				
सुविधा	तारण			
टर्म लोन	रहिवासीत संपूर्ण पहिला मजला, मोजमापित १३२० चौ.फू. स्थित येथे प्लॉट क्र.			
टीएलपीएचएल-	१४७ सेक्टर बी सह कव्हर्ड गॅरेज १३५ चौ.फू.,मेट्रोपॉलिटिअन हाऊसिंग सोसायटी			
हाऊसिंग लोन पब्लिक	लि., कॅनल साऊथ रोड, मौझा धापा, कोलकाता ७०००३९ चे समतुल्य गहाण.			
भारती याद्यों वादाला वाप्रवेणाम् ६० दिवसांव (सार दिवसांव) संपूर्ण प्रदानार्थंव संविद्यालक दूसने प्रदील				

व्याज आणि आकार यासह रु. ८२२८२३४.६६ (रुपये ब्या<mark>एंशी लाख अट्टावीस हजार दोनशे चौतीस</mark> **आणि सहासष्ट पैसे मात्र)** च्या संपूर्ण रकमेचा भरणा करण्यासाठी बोलावित आहोत कसूर केल्यास कायद्याने बँकेला उपलब्ध असलेल्या अधिकारांचा वापर करण्यासह बँक **सिक्युरीटायजेशन ॲंण्ड रिकन्स्ट्रक्श**न ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२) च्या कलम १३(४) (यानंतर सदर ॲक्ट असा संदर्भ) अन्वये पुरविण्यात आल्याप्रमाणे कोणताही वा सर्व अधिकारांच

ामच्याद्वारे तारण कर्जांचे प्रदान न झाल्यास बँकेला अंमलबजावणी करण्यासाठी इच्छुक असलेल्या तारण मत्तेचे वर्णन खालीलप्रमाणे: -संपूर्ण पहिला मजला, मोजमापित १३२० चौ.फू. स्थित येथे प्लॉट क्र. १४७ सेक्टर बी सह कव्हर्ड

गॅरेज १३५ चौ.फू.,मेट्रोपॉलिटिअन हाऊसिंग सोसायटी लि., कॅनल साऊथ रोड, मौझा धापा, कोलकाता ७०००३९ चे समतुल्य गहाण. तारण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्ट च्या कलम १३ च्या पोट

कलम (८) च्या तरतुर्दीकडे तुमचे लक्ष वेधण्यांत येत आहे. कृपया नोंद घ्यावी की, सदर ऑक्टच्या कलम १३(१३) च्या संदर्भात, तुम्ही ह्या सूचनेच्या प्राप्तीनंतर बँकेच्या पूर्व लेखी संमतीशिवाय वरील उल्लेख तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा वा इतर मार्गाने (कामकाजाच

सर्वसाधारण भाग वगळून) हस्तांतरण करू शकणार नाहीत. तुमचे लक्ष सूचनेकडे वेधून घेण्यात येते की, सदर ॲक्ट अन्वये पुरविण्यात आल्याप्रमाणे सदर वैधानिक गदेश/मनाई यांचे कोणतेही उल्लंघन गुन्हा आहे. कोणत्याही कारणाकरिता, तारण मत्ता व्यवसायाच्य सर्वसाधारण ओघात विकण्यास वा भाडेपट्ट्याने दिल्यास, मुक्त झालेले विक्री उत्पन्न वा प्राप्ती बँकेत जमा करण्यात यावी/भरण्यात यावी. तुम्ही अशी वसुली/उत्पन्नाचा योग्य लेखा पुरवावा.

\*इतर तारण मत्तांच्या अंमलबजावणीसाठी आमचे हक्क राखून ठेवत आहोत. कृपया सदर सूचने अन्वये सदर मागणीचे अनुपालन करावे आणि सर्व अप्रिय गोष्टी टाळाव्यात विनाअनुपालनाच्या बाबतीत, सर्व खर्च आणि परिणामांकरिता तुम्हाला दायित्व ठरवत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.

\*सदर सूचना ही डीआरटी/न्यायालय यासमक्ष कायदेशीर कारवाई करण्यासाठी बँकेला बाधा न आणत

निर्गमित केलेली आहे. \*सदर सूचना ही डीआरटी समोर प्रलंबित वाद/खटल्यातील बँकेच्या हक्काला बाधा येवू न देता जार्र

आपला विश्वास् पंजाब नॅशनल बँकसार्ठ

तामिळनाड मर्कंटाईल बँक लि शॉप क्र. २,३,४,५, तळमजला, ऋषिकेश अपार्टमेंट बोईसर-पालघर रोड, बोईसर-४०१५०१ ९८९०८ ५८१०९, दर: ०२५२५ २७२३२४



#### (नियम ८(६) ची तरतूद पहा) स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुर्दीसह वाचत सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे, जिचा अन्वयीक कब्जा तामिळनाड मकैटाईल बँक लिमिटेड, बोईसर शाखा, तारण धनकाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती तामिळनाड मर्कंटाईल बँक लिमिटेड, बोईसर शाखा (तारण धनको) ला थकीत रु. ६,०५,७४१.०८ (रुपये सहा लाख पाच हजार सातशे एकेचाळीस आणि पैसे आठ मात्र) सह सौ. संगीता महेंद्र शर्म कडून वसुलीकरिता २०.०१.२०२५ रोजी दु. ०३.०० ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काहि आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहे. राखीव किंमत रु. १४,१७,०००/– आणि इसारा अनामत रक्कम रु. १,४१,७००/- राहील.

रहिवासीत फ्लॅट क्र. १०६, पहिला मजला, विमल अपार्टमेंट, महावीर नगर, व्हिआ धनानी नगर, शिगाव रोड, बोईसर (पू), ता आणि जि. पालघर ४०१ ५०१, महाराष्ट्र. सौ. संगीता महेंद्र शर्मा यांचे नावे चे समतल्य गहाण.

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीसाठी कृपया सुरक्षित धनकोच्या म्हणजेच www.tmb.ii

वर देण्यात आलेल्या लिंकचा संदर्भ घ्या. प्राधिकत अधिकारी

तामिळनाड मकैटाईल बँक लिमिटेड बोईसर शाखा

दिनांक: २३.१२.२०२४

ठिकाण : बोईसर

पेगासस ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ५५-५६, ५वा मजला, फ्री प्रेस हाऊस, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१. फोन क्र. : ०२२-६१८८४७००.

s@pegasus-arc.com युआरएलः www.pegasus ई-लिलाव द्वारे विक्री करिता जाहीर सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९(१) ला सहवाचत सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मिळकर्ताची चिक्री. सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून खालील नमुद कर्जदार, सह–कर्जदार आणि गहाणदार यांना याद्वारे सूचना देण्यात

येते की, खाली नमूद तारण मत्ता असलेली स्थावर मिळकत ही सरफैसी ॲक्ट, २००२ च्या तरतुदीअन्वये दिनांक ३१/०३/२०२१ रोजीच्या अभिहस्तांकन कराराद्वारे रत्नाकर बँक लिमिटेड (आरबीएल बँक लि.) द्वारे त्यातील तारण ., तसंबंधासह खालील नमूद कर्जदाराची थकबाकी अभिहस्तांकित केलेल्या अशा **पेगासस ग्रुप थर्टी नाईन ट्रस्ट**-रिरामस) में दूर्व म्हणून व्यवस्था निर्माण कारणाना कारणाना कारणाना कर के स्वास्था हुन जेटी माझे पूरत्य पंचासस) में दूर्वी म्हणून प्यांच्या क्षमतेत कृती करणाऱ्या पेगासस अंसेटस् (किक्स्ट्रक्शन प्रायवहेट लिमिटेड असा तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत, ज्या १६/०१/२०२५ रोजी सर्व ज्ञात आणि अज्ञात दायित्वांसह "जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने सरफैसी ॲक्ट आणि त्यामधील नमूद नियमच्या तरतदी अन्वये विकण्यात येणार आहे.

पेगाससच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खालील उल्लेखित तारण मत्ता असलेल्या स्थावर मिळकतीचा सरफैसी ॲक्ट आणि

त्यामधील नमूद नियमच्या तरतुदीअन्वये १८/१०/२०२२ रोजी प्रत्यक्ष कब्जा घेतला.					
त्यामयाल नमूद् ।नयमच्या तरतुदाः	त्यामधाल नमूद्र नियमच्या तरतुदाअन्वय <b>१८/१०/१०२१</b> राजा प्रत्यक्ष कब्जा धतला. लिलावाचा तपशील खालीलप्रमाणे:				
कर्जदार/सह-कर्जदार/	भावेश तेजराज परमार (कर्जदार)				
हमीदारांचे नाव	भारती परमार (सह-कर्जदार)				
1	निखिल परमार (सह-कर्जदार)				
1	गीता एन परमार (सह-कर्जदार)				
	पुष्पा परमार (सह-कर्जदार)				
उर्वरीत थकीत	१०.०९.२०२१ रोजीस रु. १,०५,६५,३३९.१५/- (रुपये एक करोड पाच				
1	लाख पासष्ट हजार तीनशे एकोणचाळीस आणि पैसे पंधरा मात्र)				
1	१०/०९/२०२१ रोजीस सरफेसी कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत सूचनेनुसार				
1	२९/११/२०२४ रोजीस रु. १,८४,२१,८१९.१४/- (रुपये एक करोड				
1	चौऱ्याऐंशी लाख एकवीस हजार आठशे एकोणीस आणि पैसे चौदा मात्र)				
	अधिक सांपार्श्विक दराने त्यावरील व्याज प्रदान आणि देयाच्या तारखेपर्यंत				
	३०/११/२०२४ पासून त्यावरील परिव्यय, प्रभार, खर्च				
स्थावर मिळकतीचे वर्णन	द्वारे गहाण: श्री. भावेश तेजराज परमार				
	फ्लॅट क्र. १००५, १०व्या मजल्यावर मोजमापित ५०५ चौ. फू. बिल्ट अप क्षेत्र, ४५५				
1	चौ.फू. (समाविष्ट बाल्कनी क्षेत्र आणि अनुपातिक स्टील्ट क्षेत्र) अभिषेक हाईट्स को-				
	ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., सीटीएस क्र. १९, २०, २३, २४, २५ (भाग),				
	२६/ए/१ (भाग), टिका क्र. ५ धारक जिमनीच्या प्लॉटवर उभे, खारकर आळी, गाव				
1	ठाणे, ठाण्याच्या उप-नोंदणी आणि नोंदणी जिल्ह्यात आणि ठाणे महानगरपालिकेच्या				
	हदीत.				
सीईआरएसएआय	सिक्युरिटी इंटरेस्ट आयडी-४०००२०६९९८२				
	ॲसेट आयडी- २०००२०६५५२१३				
राखीव किंमत	रु. ५६,४३,०००/-(रुपये छपन्न लाख त्रेचाळीस हजार मात्र)				
इसारा अनामत रक्कम	रु. ५,६४,३००/-(रुपये पाच लाख चौसष्ट हजार तीनशे मात्र)				
मिळकतीवर करण्यात आलेले	०२/१०/२०२४ रोजीस सोसायटी थकीत रु.९७,४७३/-				
कोणतेही दावे आणि तारणी					
धनकोंना ज्ञात असलेली अन्य					
कोणतीही थकबाकी व मूल्य					
मिळकतीचे निरीक्षण	०३/०१/२०२५ रोजी दु. ०३.०० ते सायं ०५.००				
संपर्क व्यक्ती आणि दूर क्र:	श्री. नवीन शर्मा ७०४५३०३७४४,				
1	श्री. प्रेरणा आढाव ८८७९८०२१७०				
	श्री. गौतम भालेराव ८९९९५६९५७२				
बोली सादर करण्यासाठी	१५.०१.२०२५ रोजी सायं. ४.०० पर्यंत				
अंतिम तारीख					
बोली उघडण्याचे ठिकाण	ई- लिलाव/बोली वेबसाईट (https://sarfaesi.auctiontiger.net) मार्फत				
आणि वेळ	१६/०१/२०२५ रोजी स. ११.०० पासून दु. ०१.०० पर्यंत				

arc.com/ assets-to-auction.html किंवा वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.net चा संदर्भ घ्याव बोलीदारांसाठी सहाय्य क्र. मो: ०७९-६८१३६८०५/६८१३६८३७ मो.: +९१९९७८५९१८८८, ईमेल vijay.shetty@auctiontiger.net, ramprasad@auctiontiger.net support@auctiontiger.net येथे संपर्क साधावा.

सदर प्रकाशन हे सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९(१) अंतर्गत वरील नमुद

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता तारण धनकोंची वेबसाईट म्हणजेच <u>http://www.pegasus</u>

कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार यांना पंधरा (१५) दिवसांची सूचना सुध्दा आहे.

प्राधिकृत अधिकारी पेगासस ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड दिनांकः २७.१२.२०२४

(ट्रस्टी ऑफ पिगॅसस ग्रुप थर्टी नाईन ट्रस्ट १)

जनतेला **सूचना** देण्यात येत आहे की, आम्ही (i) याखाली लिहलेल्या पहिल्या अनु अधिक विशेषत: वर्णन करण्यात आलेल्या जमिनीच्या तकडया आणि खंडाबाबत आणि त्या जमिनीव उभ्या असलेल्या संरचनेबाबत **("मालमत्ता")** कंपनी कायदा, १९५६ च्या तरतुर्दीनुसार समाविष्ट असलेल भाणि १३/बी, महाल इंडस्ट्रियल इस्टेट, ऑफ महाकाली केव्स रोड, अधेरी (पूर्व), मुंबई ४०००९३ येथे ोंदणीकृत कार्यालय असलेली एक कंपनी **श्रीजी कृपा हॉटेल्स ऑड प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटे**ड (सीआयएन: यु४५२००एमएच१९९२पीटीसी०६५५८७) (**"कंपनी")** यांच्या हक्काची, शिर्पकाची आणि हितसंबंधाची तसेच (ii) याखाली लिहल्ल्या दुस—या अनुसूचीमध्ये अधिक विशेषतः वर्णन करण्यात आलेल्या कंपनीचे १००% पुर्ण भरणा केलेले इक्विटी शेअर कॅपीटल (**"शेअर"**) धारण करणारे कंपनीचे रोअरहोल्डर्स यांच्या शिर्षकाची चौकशी करीत आहोत.

याखाली लिहलेल्या पहिल्या अनुसूचीमध्ये (i) म्हणून नमूर केलेल्या मालमत्तेवर (ए) ए/४३, पन्नालाल टेरेस, ३रा मजला, ग्रँट रोड (पुर्व), मुंबई — ४००००७ येथे राहणारे मीनू नरेश शाह, आणि (बी , / ३, ४, फातिमाबाई बिल्डिंग, दारुवाला चाळ, हॉटेल मदिना वर, बाजार वॉर्ड, कुर्ला (प), मुंबई -४०००७० येथे राहणारे आरती संजय पाटील यांनी अनुक्रमांक २०२२ चा १०४३३ अन्वये सब—रिजस्ट्रा ऑफ अश्युरन्मच्या कार्यालयात नोंदणीकृत असलेल्या दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोजीच्या डीड ऑफ कन्व्हेयन्सच्या आधारे हक्क सांगितला आहे, ज्याला कंपनीने माननिय मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखत करुन विवादित केले असून तो दावा प्रलंबित आहे सर्व व्यक्तींचे शेअर्स आणि/किंवा मालमत्ता किंवा तिच्या कोणत्याही भागासंदर्भात हक्क, शिर्षक आणि

किंवा हितसंबंधाबाबत गहाणवट, ऋणभार, विक्री, विक्री करार, हस्तांतरण, नियुक्ती, भाडेपट्टी, भाडेपट्टी करार, उपभाडेपट्टी, उपभाडेपट्टी करार, परवाना, उपपरवाना, धारणाधिकार, भार, विश्वस्त, देखभार सुलभता, भेट, प्रलंबीत दावे, विनिमय, हिस्सा, फायदेशीर हितसंबंध, ताबा, मुक्तता, त्याग, विभाजन ु मुखत्यारपत्र, मृत्युपत्र, वसिहत, वारसा, एफएसआय, विकसन हक्क, कौटुंबिक व्यवस्था / तडजोड ताबा. वितरण. कोणत्याही न्यायालयाने किंवा वैधानिक किंवा न्यायप्राधिकरणाने पारित केलेला हक किंवा डिक्री किंवा आदेश किंवा इतर कोणत्याही पद्धतीने किंवा अन्यथा कसेही दावा आणि/किंव मागणी आणि/किंवा आक्षेप (''दावे'') असल्यास त्यांनी याद्वारे खैतान ॲण्ड कंपनी, विकल, यांना व वर्ल्ड सेन्टर, टॉवर-१सी, १३वा मजला, ८४१ सेनापित बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०००१३ येथे तसेन mumbai@khaitanco.com (श्री. अभिराज गांधी यांना लक्षवेधासाठी चिन्हांकित करुन) या ईमेल व आवश्यक सहाय्यक कागदोपत्री पुराव्यांच्या प्रतींसह, सदर प्रकाशनाच्या तारखेपासून **१४ (चौदा)** दिवसांच कालवधीत लेखी कळवणे आवश्यक आहे. अन्यथा, शेअर्स आणि/किंवा मालमत्तेच्या संदर्भात अस कोणताही दावा, हक्क, शिर्षक किंवा हितसंबंध अस्तित्वात नाहीत असे मानले जाईल आणि ते सोडुन दिले आहेत आणि/किंवा माफ केले गेले आहेत आणि ते कंपनी आणि/किंवा कंपनीचे शेअरहोल्डर्स आणि/ किंवा आमच्या अशिलांवर बंधनकारक नाही असे समजले जाईल

## पहिली अनुसूची (मालमत्तेचे वर्णन)

नुंबईच्या नोदणी उप—जिल्हयातील गाव सहार, अंधेरी (पुर्व), मुंबई उपनगर जिल्हा, मुंबई ४०००९९ स्थित आणि वसलेल्या (i) जुने सर्व्हें क्रमांक १००/२ (पार्ट) संवंधित सिटी सर्व्हें क्रमांक १८०ए, सिटी सर्व्हें क्रमांक १८०ए/१ ते १८०ए/३ असलेले एकूण मोजमापीत ६००० चौरस मिटर्स; (ii) सिटी सर्व्हें क्रमांक १८०बी (सीएस. क्रमांक १६७) असलेले मोजमापीत ७६० चौरस मिटर्स; आणि (iii) सिटी सर्व्हे क्रमांक १५२वी असलेले मोजमापीत ३६२.८० चौरस मिटर्स, सर्व एकूण मोजमापीत ७,१२२.८ चौरस मिटर्स आणि त्या आसपास असलेल्या जमिनीचा सर्व तो तुकडा आणि खंड आणि त्या जमिनीवर उभे असलेले अंदाजे १,३२६ चौरस फुटाचे बांधिव क्षेत्रफळ असलेले गोदामाच्या संरचनेसहीत. जिमनीन्य चर्तु:सीमा खालिलप्रमाणे आहेत:

मुर्वेकडे वा त्या दिशेला सीटीएस क्र. १८०बी — सीटीएस क्र. १६७/१२ पश्चिमेकडे वा त्या दिशेला सीटीएस क्र. १५२ ए - बी कोंडीवाटा प्लॉटची सीमा त्तरेकडे वा त्या दिशेला दक्षिणेकडे वा त्या दिशेला सीटीएस क्र. १६२

बुदारा ठानुसूचा (राजाराच चनाना)					
कंपनीच्या शेअरहोल्डर्सची नावे	प्रत्येकी रु. 100/– दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सची संख्या				
अजय गोकुळदास शहा	9,400				
शिल्पा अजय शहा	५,०००				
विजय गोकुळदास शहा	4,000				
स्मृती विजय शहा	9,000				
दक्षा अजय खतलावाला	२,५००				
विजय गोकुळदास शहा	२,५००				
(फाल्गुनी शहा फॅमिली ट्रस्टचे विश्वस्त)					
विजय गोकुळदास शहा आणि स्मृती विजय शहा	१,३३३				
(विजय फॉमिली ट्रस्टचे विश्वस्त)					
राधिका अजय शहा	८,०००				
अक्षय विजय शहा	४,५८४				
विशाल विजय शहा	४,५८३				
कुंजलता पी. शहा	१३,२५०				
निरजकुमार प्रफुल्लचंद्र शहा	१८,२५०				
कुंजलता पी. शहा आणि निरज पी. शहा	८,५००				
(शहा फॅमिली ट्रस्टचे विश्वस्त)					
प्रफुल्लचंद्र मोहनलाल शहा	१०,०००				
एकूण	१,००,०००				

खैतान ॲन्ड कंपनी करीत आज दिनांक २७ डिसेंबर २०२४ अभिराज गांधी

# मनोज बैरवा, मुख्य व्यवस्थाप

जागरूकता उपक्रम म्युच्युअल फंडासंबंधी अधिक माहितीसाठी ह्या कार्यक्रमात सहभागी व्हा दिनांक व ठिकाणः

नोंदणी अनिवार्य आहे. नोंदणीची वेळ सकाळी 9:30 ते सायंकाळी 4:00 पर्यंत असेल. An Investor Education and Awareness Initiative म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी नो युवर कस्टमर (केवायसी)ची प्रक्रिया एकदाच पूर्ण करण्यासांबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://www.hdfcfund.com/information/key-know-how थेथे 'गेट घा. गुंतवणुकदारांनी फक्त नोंदणीकुत म्युच्युअल फंडांसोबर व्यवहार करावा, ज्यांचा तपशील सेवीच्या वेबताईटवर (www.sebi.gov.in/ intermediaries.html) तपासून पाहता ग्रेहंत, कोण्याचार फंकारचें वर्षकरी, तकार अस्तरचार किंवा तकार निवारण्याचारी गुंतवणुकरार एपस्तील आणि इस्टेस्टर स्टिश्नस्त अधिकारांकी सर्फ साधु शकरतात त्यावस्त्रीस्त, गुंतवणुक्तरार (एससीलडे थेट कारणी नोंदबू शकरावा, एएससी कडून देण्यात आलेल्या जताने तथी समाधान झाले नाही तर https://scores.gov.in वरील स्कोजसं पोटलंबुरो ते तकार करू शकरावा. स्कोजसं पोटल द्वार गुंतवणुकदारांना सेवी वाडे ऑनलाईन तका नोंदविष्णावी आणि नंतर त्याची रिवरती तथासून पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. जर एएससीलडे थेट केलेल्या अध्या स्कोजसं पोटलंबुरो केलेल्य तकारीवर मिळालेल्या प्रतिसादाने ते https://smartodr.in/login वर्षान स्मार ओडीआर वर कोणतीही तकार नोंदबू शकरावा.

Aniket Nerurkar (Advocate)

कर्जदाराचे नाव

मे. जैनम ट्रेडर्स

इंडियन बेंक 🦚 Indian Banl

संदर्भ क्र. एसएएम/एमयूएम/डब्ल्युएफडी/जैनम ट्रेडर्स/३३३ दिनांक: ०४.१२.२०२१ अनु. क्र. सीआयएफ

३०१७३१८४६९९ (आयबी) ३०१७३१८६८३४ (ई-एआयबी . जैनम टेडर्स, मालक श्री. संजय कमार सौनकिरम कपर फ्लॅट क्र. ००१, एच

ा. १४९४, माऊली सदन, कोपरी गाव, गाव देवी मैदान समोर, सेक्टर २६ए, वाशी, नवी मुंबई ४०० ७०३ **ी. संजय कुमार कपूर (मालक/हमीदार)** फ्लॅट क्र. ००१, एच. एन. १४९४, माऊली सदन, कोपरी गाव, गाव देर्व मैदान समोर, सेक्टर २६ए, वाशी, नवी मुंबई ४०० ७०३ जैनम ट्रेडर्स, मालक श्री. संजय कुमार सौनिकरम कपूर, दुकान क्र. ६, एच. एन. १४९४, माऊली सदन, सेक्ट

**ी. संजय कुमार कपूर (मालक/हमीदार)** फ्लॅट क्र. सी/३०४, ३रा मजला, बिल्डिंगचे नाव साई सफायर सीएचएस प्लॉट क्र. १७८ आणि १८०, सेक्टर २०, उलवे, नवी मुंबई, ता. पनवेल, जि. रायगड- ४१०२०६, दूरध्वनी क्र

८७७९१२२४२१ जैनम ट्रेडर्स, मालक श्री. संजय कुमार सौनकिरम कपूर, प्लॉट क्र. ए/१४५/५, मायक्रॉन इमारत, एमेरसन इमारतीजवळ. खैराणे एमआयडीसी. टीटीसी इंडस्टीअल क्षेत्र. नवी मंबई ४०० ०७

जैनम ट्रेडर्स, मालक श्री. संजय कुमार सौनिकरम कपूर, प्लॉट क्र. १४९, सेक्टर १९-सी, तळ मजला, एपीएमर्स मार्केट- २. नवी मंबई- ४००७०३ **ी. संजय कुमार कपूर (मालक/हमीदार)** फ्लॅट क्र. ३०४, घर क्र. ०९८२, साई कृपा अपार्टमेंट, महानगरपालिका

कार्यातवासमोर, घणसोली गाव, नवी मुंबई- ४००७०१. . जैनम ट्रेडर्स, मालक श्री. संजय कुमार सौनकिरम कपूर, सेक्टर २६ए, खोपरी गाव, नवी मुंबई- ४००७०३, ता

**ी. जितेंद्र बाळकृष्ण मिराशी (हमीदार)** फ्लॅट क्र. १८३, संतोष आनंद सीएचएस, आनंद नगर, वाकोला पोलिस स्टेशन, सांताकुझ (पूर्व), मुंबई ४०० ०५५. ाम्ही संदर्भित विषयाच्या संदर्भात याद्वारे कळविण्यास इच्छितो की, सक्षम प्राधिकरण आणि हेतुपुरस्सर कसूरवा 

. र्जिदार/कर्जदार युनिट आणि तिचे संबंधित संचालक/मालक/भागीदार/हमीदार यांनी वैयक्तीक सुनवाणीसाठी परवानर्ग असे आमचे डब्ल्यूडीआरसी लवकरच घेण्यात येईल आणि वैयक्तिक सुनावणी तिच्या संबंधित संचालक/मालक/भागीद मार्फत कर्जदार कंपनी/युनिटला संधी देण्यात येईल.

. संबंधित संचालक/मालक/भागीदार हे व्हीसी मार्फत वैयक्तिक सुनावणीमध्ये भाग घेऊ शकतात. सदर इन–हाऊस प्रक्रिय असल्याने प्रभारित कर्जदार/हमीदार/प्रवर्तक/संचालक व्यक्तींना आणि व्यवसायाचे व्यवस्थापनासाठी जबाबदाः ासणाऱ्या व्यक्तींना त्रयस्थ पक्षकाराद्वारे प्रतिनिधित्व करण्याचा हक्क नसेल.

ग संबंहित आम्ही तम्हांला विनंती करतो की. तमचे कर्जदार खाते/कर्जदार कंपनी/कर्जदार यनिट चे संबंधित कर्जदार/संचालक/मालक/भागीदार/हमीदार यांना विनंती करितो की, ठरविलेल्या ठिकाणी प्रत्यक्षरित्या हजर राहून किंवा व्हीसी मध्ये भाग घेण्यास उपलब्ध राहन सदर मध्ये हजेरी करण्यात यावी. कृपया यांना कळविण्यात यावे की, इब्ल्यूडीआरसी समोर ठरविलेल्या तारीख आणि वेळेवर तुम्ही हजर न राहिल्यास किंवा प्रतिसाद करण्यास कसूर केल्यास, असे गृहित धरले जाईल कि, तुम्ही वैयक्तीक सुनवणीचा हक सोडून दिला आहे आणि डब्ल्यूडीआरसी त्यानुसार कारणसिद्ध

**गोरेगाव (पश्चिम) शाखा** : जी३/जी४, शालिमार मिरॅकल बिल्डिंग,

वैयक्तिक<sup>े</sup> सुनावणीची अचूक तारीख/वेळ योग्य वेळेत कळविले जाईल म्हणून कृपया सदर प्रकरणाची वैयक्तिक सुनावणीसाठी हजेरी लावण्याकरिता तुमची मंजुरी देण्यात यावी. कृपया हे प्रकरण अत्यंत तातडीचे म्हणून मानण्यात यावे

आपला विश्वास्, प-महाव्यवस्थापव

> जवाहर नगर हॉलजवळ, एस. व्ही. रोड, गोरेगाव (प.), मुंबई -४००१०४ दूर.: ०२२-२८७२१८२३ बैंक ऑफ इंडिया BOI 🔭 -मेल : GoregaonW,MumbaiNorth@bankofindia.co.ii

कुरियर/नोंदणीकृत पोस्ट ए/डी द्वारे

मे. ए. पी. एंटरप्रायजेस

मालक श्री. आर्यन अजय पांचाळ, अजय पांचाळ यांचा मुलगा (ए) दुकान क्र. ए-३३, तळ मजला, डेव्हलपमेंट ग्रीन एव्हेन्यू सीएसएस लि., शांती पार्क, सेंट झेंवियर्स शाळेजवळ, मिरा रोड पूर्व, ठाणे, महाराष्ट्र, ४०११०७ मोबा. क्र. ८६५२५-२०७७८६ (बी) दुकान क्र. २८, ग्रीन एव्हेन्यू ए-विंग, शांती पार्क, सेंट झेवियर्स शाळेजवळ, मिरा रोड पूर्व,

ठाँणे, महाराष्ट्र, ४०११०७ मोबा. क्र. ८६५२५-२०७७८६ (सी) फ्लॅट क्र. सी-५०४, अविराही सीएचएस लि. प्रेम नगर, सूर्या शॉपिंग सेंटरच्या समोर, मिरा रोड पूर्व, ठाणे, महाराष्ट्र, ४०११०७ मोबा. क्र. ८६५२५-२०७७८६ (डी) दुकान क्र. ३१, क्लस्टर-२, इमारत क्र. ७/८/९, पूनम इस्टेट, सूर्या शॉपिंग सेंटरच्या समोर,

ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना तुमच्या विनंतीनुसार बँकेने रु.१,५०,००,०००.०० रकमेकरिता गृह कर्ज तुम्हाला बँकेमार्फत मंजूर

सुष्टी, मिरा रोड पूर्व, ठाणे, महाराष्ट्र, ४०११०७ मोबा. क्र. ८६५२५-२०७७८६

	केले. आम्ही ऑमच्याद्वारे मंजूर केलेल्या गृह कर्ज आणि सूचने रोजीस त्या अंतर्गत थकीत रकमेचा तपशील येथे खाली देत आहोत:				
١	सुविधेचे स्वरुप	मंजूर मर्यादा	उर्वरीत थकीत		
١	(ए) कॅश क्रेडिट	₹.	रु.१,१०,६५,३७४.०३		
-		१,५०,००,०००.००	आणि २०.१२.२०२४ पासूनचे त्यावरील व्याज		

मोजमापित बिल्टअप क्षेत्र ४५७ चौ. फू. चे समतुल्य गहाण

बँकेने मंजूर केलेल्या वरील सदर गृह कर्ज खालील मत्ता/ तारणाने सुरक्षित केल्या आहेत. (बॅकेकडे भारीत मत्ता/मिळकतींचे तपशील) : ए) श्री. आर्यन अजय पांचाळ, अजय पांचाळ यांचा मुलगा यांच्या नावे फ्लॅट क्र. ४०१ ४था मजला, जी विंग के. एम. रेसिडेन्सी, वायलेट पामटेंभी, तालुका आणि जिल्हा पालघर,

(बी) श्री. आर्यन अजय पांचाळ, अजय पांचाळ यांचा मुलगा यांच्या नावे फ्लॅट क्र. ४०४ ४था मजला, विंग-बी २, इमारत शिखर, सेक्टर ७, एचडीआयएल लेआऊट बेअरिंग, सेर्व्हे क्र. ४५ हिस्सा नं. २ आणि ७, सर्व्हें नं. १४६, हिस्सा नं. ६, गाव डोंगरे, विरार पश्चिम, तालुका आणि जिल्हा पालघर मोजमापित बिल्ट अप क्षेत्र ८९७ चौ. फू. चे समतुल्य गहाणाची मुद्रतवाढ (सी) श्री. आर्यन अजय पांचाळ. अजय पांचाळ यांचा मलगा यांच्या नावे ओम साई इन्फ्रा. फ्लॅर क. ४०५ ५वा मजला. विंग-बी २. साई शंकर जवळ. सेक्टर ७. एचडीआयएल लेआऊत

बेअरिंग, सेर्व्हें क्र. ४५, हिस्सा नं. २ आणि ७, सर्व्हें नं. १४६, हिस्सा नं. ६, गाव डोंगरे, विरार पश्चिम, तालुका आणि जिल्हा पालघर मोजमापित बिल्ट अप क्षेत्र ५८३ चौ. फू. चे समतुल्य गहाणाची मुदतवाढ तुम्ही सदर पतसुविधेअन्वये बँकेला तुमच्या थकबाकी रकमेची परतफेड करण्यात तुम्ही कसूर

केल्याने आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार/निर्देशांप्रमाणे

**१९.१२.२०२४ पासून तुमच्या खात्याचे वर्गीकरण नॉन-परफॉर्मिं**ग ॲसेट केले आहे. वरील कारणांमुळे याद्वारे आम्ही तुम्हाला वरील ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये सूचना जारी करून ह्या सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत बँकेने केलेला मासिक आधारे चक्रवाढीने सध्या द.सा. १०.२५% दराने रु. १,१०,७३,०१९.७५/ – सह आणि तुमच्याकडून प्रदानापर्यंत बँकेद्वारे उपार्जित बँकेद्वारे उपार्जित सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्च अशी रक्कम बँकेला अदा करून तुमचे सर्व दायित्व निभावण्यास सांगत आहोत, कसूर केल्यास कृपया ध्यानात ठेवावे की, आम्ही वर वर्णन केलेल्या तारण मत्तांविरुद्ध सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ अन्वये बँकेला प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून कारवाई करू. त्याच्या खर्च

आणि परिणामांची जोखीम सर्वस्वी तुमची असेल. आम्ही जेव्हा उपरोक्त कालावधीत परतफेड आणि तारण मत्तांचे विमोचन होईपर्यंत प्रयोज्य दराने व्याज, बँकेला आलेले सर्व खर्च, आकार आणि परिव्यय यासह एकत्रितरित्या बँकेच्या संपूर्ण थकबाकीचे प्रदान करून तुमचे दायित्व निभावण्यास तुम्हाला सांगत आहोत, कृपया महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवावी की, सरफैसी ऑक्टच्या कलम १३(८) प्रमाणे, तारण मत्तांचे विमोचन करण्याचा अधिकार, तुम्हाला केवळ, तारण मत्तांचे भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीद्वारे हस्तांतरण करण्यासाठी खाजगी कराराने किंवा जनतेकडून दरपत्रके किंवा निविदा मागवून किंवा जाहीर लिलावासाठीची सूचना प्रकाशित होण्याच्या तारखेपर्यंतच उपलब्ध असेल

वर वर्णन केलेल्या अधिकारांचा वापर करून रोकड झालेल्या रकमेतून प्रथम आम्हाला आलेल सर्व खर्च. आकार व परिव्यय आणि/किंवा त्याच्याशी निगडित कोणताही खर्च भागवला जाईल आणि नंतर वर वर्णन केल्याप्रमाणे सदर सूचनेच्या तारखेपासून संविदात्मक दराने व्याजासह बँकेची येणे थकबाकी भागविण्यात येईल आणि बँकेची संपूर्ण येणे (कर्जदार किंवा जामीनदार म्हणून बँकेला तुमच्याकडून येणे असलेल्या अन्य कोणत्याही थकबाकीसह) एक्कम वसूल केल्यानंतर कोणतीही रक्कम शिल्लक राहिल्यास तुम्हाला प्रदान केली जाईल.

तारण मत्तांविरुध्द सदर अधिकार वापरून रोकड केलेल्या रकमेतून सदर थकबाकी संपूर्ण र

भरल्यास, आम्ही तुमच्याकडून सर्व खर्च, इ. सह उर्वरित रक्कम वसूल करण्याकरिता तुमच्या

अन्य मत्ता व तुमच्याविरुध्द कर्ज वसुली न्यायाधिकरण/ न्यायालयासमोर कायदेशीर/ वसुली

प्रक्रीया कारवाई करण्याचे आमचे अधिकार राखून ठेवत आहोत. कृपया ध्यानात ठेवावे की, उपरोक्त ॲक्टच्या पोट-कलम (१३) नुसार, ह्या सूचनेच्या प्राप्तीपश्चात, तुम्हाला ह्या सूचनेत उल्लेख केलेल्या कोणत्याही तारण मत्तेचे विक्री, भाडेपट्टा, परवाना, बक्षीस, गहाण किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करण्यास मज्जाव करण्यात येत आहे. ही सूचना जारी करण्यासाठी आणि उपरोक्त कलम १३ अंतर्गत अधिकारांचा वापर करण्याकरिता

निम्नस्वाक्षरीकार बँकेचे रितसर प्राधिकृत अधिकारी आहेत. . हे सांगणे जरूरी नाही की, बँकेला उपलब्ध असलेल्या अन्य कोणत्याही अधिकार किंवा उपायांन बाधा न आणता ही सूचना तुम्हाला दिली आहे. आपले विश्वास

ठिकाण: गोरेगाव, मुंबई पद: मुख्य व्यवस्थापव दिनांक : २३.१२.२०२४ प्राधिकृत अधिकारी

This is to inform the public at large that I am in the process of investigating the TITLE of the FLAT Premises mentioned in the schedule below as my client is in the process of purchasing the said PREMISES from the OWNERS- 1. MR. ANIL RAMU DHOTRE 2. MR. RAJU RAMU DHOTRE AND 3. MR. SUNIL RAMU DHOTRE (with

Any person or persons having any claim interest in respect of the said PREMISES mentioned in the schedule below by way of

FLAT NO. 103, ADM 73.3 SQ. MTRS CARPET ON 1st FLOOR, IN GAMBS TOWER CHS LTD, SITUATED AT FOUR

24. Sai Estate, Amboli, Opp. IDBI Bank

(नियम ८(१) (स्थावर मिळकतीकरिता)

लक्ष वेधण्यात येत आहे. . विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व

पश्चिमेला: कंपाऊंड भिंत दक्षिणेला • स्टेअरकेस सही/ प्राधिकत अधिकारी

(स्थावर मालमत्तेसाठी)

निम्नस्वाक्षरीकार **सम्मान कॅपिटल लिमिटेड चे (CI**N:L65922DL2005PLC136029) (<mark>यापूर्वी</mark> चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने ताबा 24.12.2024 रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर सम्मान कॅपिटल लिमिटेड (यापूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग पन्नास हजार एकशे चाळीस आणि त्रेपन्न पैसे फक्त) पुढील व्याज 19.03.2024 पासून प्रत्यक्ष भरण

स्थळ : रायगड (यापर्वी इंडियाबल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणन ओळखले जात होते)

. स्वस्तिक पार्क, मुंबई महाराष्ट्र ४०००७१२ तसेच येथे: १ ला मजला, मेट्रोपॉलिटिअन हाऊसिंग सोसायटी लि., कॅनल साऊथ रोड, मौझा धापा, प्लॉट क्र. १४७, जे एल क्र. २ तैझी क्र. १७३, कोलकाता पालिका नगरपरिषद, जि. साऊथ परंगास पी एस जदावपूर

१. श्री. राजेश चक्रवर्ती (कर्जदार), १९०१, अरुंधती सीएचएस प्लॉट क्र. ३५, सीटीएस ३६६/२१ चेंबुर

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी तुम्ही, श्री. राजेश चक्रवर्ती, १ ला मजला, मेट्रोपॉलिटिअन हाऊसिंग सोसायटी लि., कॅनल साऊथ रोड

पा एस जदावपूर आता तु पतसुविधा खालीलप्रमाणे	।  :	IH बगाल (कजदाराच नाव	। आणि पत्ता) धतलल्य
मंजूर/ घेतलेले पत सुविधा	रोजीस उर्वरीत थकीत (०४.११.२०२४ दिनांक)	रोजीस नोंद केलेले व्याज (दिनांक ०४.११.२०२४)	रोजीस एकूण थकीत (०४.११.२०२४)
टर्म लोन टीपलपीपनपल=	₹. Э 216∀8 0 ∀6	रु. २,४१,५ <i>५</i> ४.४५	रु. ८२,२८,२३४.६६